



June 08, 2022

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Scrip Code - 523628

To,

The National Stock Exchange of India,

Exchange Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G Block,

Bandra Kurla Complex, Bandra (East),

Mumbai - 400 051

Scrip Symbol - PODDARHOUS

Dear Sir(s),

Sub: Newspaper Advertisement- Transfer of unclaimed Dividend/ Equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account

Pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 (the "Act"), Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules") and regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the advertisement published giving Notice of Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund Authority as follows:

- a) Business Standard (English) issue dated June 08, 2022
- b) Mumbai Lakshadeep (Marathi) issue dated June 08, 2022

This is for your information and appropriate dissemination.

Thanking you,

Yours faithfully,

For Poddar Housing and Development Limited

Vimal Tank

Company Secretary

Encl.: As Above

DEMAND NOTICE The Authorised Officer of the Bank has issued Demand Notice as mentioned below in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 Dated 3.0.03.2022 to Min. S. Notice 12 Notic Majiburrahaman Khan - Royal Point Vaheguru C - Wing, R No C 12, Nea Vaheguru Motors, Kacheri Road, Palghar -401404 demanding outstanding amoun of Rs-13,94,980.01 (Rs Thirtsen Lakhs Twenty Ninety Four Thousand Nine Hundred & Eighty Rupees & One Palse Only) as on 07.07.2021 within 60 days Notice is returned undelivered / refused. Hence this publication of the notice is ade for notice to the above Borrower/Guarantors. Your Account i

Borrower/Guarantors are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Mortgaged Property/Secured Assets as mentioned below if the Mortgaged Property/Secured Assets as mentioned below if the Borrower/Guarantors do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/Guarantors are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated below without obtaining written consert of the bank. This public notice is to be treated as notice u/s. 13(2) of the SARFAESI Act, 2002.

Not, 2002. Borrower/Guarantors are advised to collect Original Notice issued u/s. 13(2) from the undersigned on any working day in case notice sent by Regd. Post no

Description of Immovable property
Flat No. 001 on ground Floor, Kundan Palace Building on Land bearing Gut
No.826, Plot no.84, at village Mahim, Taluka & Dist: Palghar, in the name of Mr.
Majiburrahman Macboolhasan Khan, admeasuring 38.10 sq.meters Carpet Area.
Date: - 07.06.2022 Authorised Officer Union Bank Of India lace: - Palghar

PUBLIC NOTICE

"TAKE NOTICE" That (1) Naresh Chunnilal Parmar, (2) Rajkumar Gulabchand Ladniya and (3) Santosh Gulabchand Ladniya, all are Partners of Pride Life Space LLP, having Office at Navkar Developers, Deora Bud, 530, Ranisati Marg, Malad (East), Mumbai – 400 097, and Mallesham Mallayya Shrimal and Lexmibai Mallesham Shrimal, R/o. MH No. 1431, New Kaneri, Bhiwandi, District – Thane and they No. 1431, New Kanen, Brilwandi, District — I hane and they have Authorised and Empowered to Develop the Land bearing Survey No. 115, Hissa No. 1 (PT), adm. area 7873.05 Sq. Mtrs equivalent to 9420 Sq. Yards, lying, being and situated at Mauje – Narpoli, Talatisaja, Kamat Ghar, Taluka – Bhiwandi, Nijampur, City – Municipal Corporation Sub Registration District — Bhiwandi, Taluka – Bhiwandi, District Thane, State of Maharashtra, as per agreed terms and conditions, Dated – 25/03/2013 in Regd. Development Agreement and Supplemental Agreement, Power of Attorney Dated – 16/03/2017 and our Clients have Completed 85% Work, the delay caused due to owner not obtained obtain N. A. for more than 4 Years and also not co-operted to register Maharera for 5 Years. with our Clients for carryout work without any interruption and hindrance. Our my Clients above named, inform and put notice that, no body shall interfere into the Property as there are claim of our clients of Rs.11,69,00,000/- and some disputes and differences going on between the Owner and our Clients. Hence, no one has right to claim over the

If any interference will be found by any Party / Person (s) / Owner (s) then, our Client shall take strict legal action under the Law U/s. 120 (b), 420, 463, 467, 468, R/w. 34 of IPC and for recovery for claim of Rs. 11,69,00,000/-, Proceedings and Civil Actions as permissible in Law. However, if any claim of any Party arise then, inform the same to ADV. R. R. TIWARI, at the address Room No. 4, Chambuben Chawl, Opp. Bank of Maharashtra, Near Mishra Garage, Dayabhai Road Malad (East), Mumbai - 400 097, having Mobile No. +91 - 9892151742 within 07 Days of publication of this Notice, otherwise it shall deemed that there is no claim, settlement, dispute, right of anybody in the said Agreement and Property.

Yours Faithfully (Adv. R. R. Tiwari) Advocate, High Court

APPENDIX - IV [Rule 8(1)] Possession Notice (For Immovable Property)

DCB BANK

Whereas, The undersigned being the authorised officer of DCB Bank Limited, under th Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interes Act, 2002 and on exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 o the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued the demand notice calling upon the following borrowers to repay the amount being mentioned against their names;

Na.	Details			
1)	Name of Borrowers/ Guarantors: 1) Mr. Vijaykumar Mourya 2) Mrs. Sangeeta Vijay Mourya			
	Description of Secured Asset: Flat No. 204, 2 ^{nt} Floor, Arum Building, Sai Kanishk, Khardipada, Dawale Village, Diva Shill Road, Diva (East) - 400 612.			
	Outstanding Dues: Rs. 10,47,515.19/-	Demand Notice Date: 08.03.2017	Possession Date: 31.05.2022	
	Name of Borrowers/ Guarantors: 1) Mr. Nikhii Parmar 2) Mrs. Geeta Nikhii Parmar 3) M/s. Vanshika Steel Centre			
2)	Description of Secured Asset: Flat No. 304, 3rd Floor, Building No. E-2, Venice Purpoil City, Chadbunder Read, Thomas (Meet), Thomas 400,601			

Demand Notice Date: Rs. 64,91,689.00/-09.01.2020 31.05.2022

Puranik City, Ghodbunder Raod, Thane (West), Thane - 400 601.

logether with further interest, incidental expenses, cost, charges etc. till the date of ayment within 60 days from the receipt of the said notice.

The Borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice. Notice is hereby given to the Borrowers and the Public in General that the undersigned has taken Symbolic Possession of the Properties described herein above in exercise of powers onferred on them under section 13(4) of the said act read with rule 9 of the said rules on the Possession date mentioned above against their names. The Borrowers in particular and the Public in General are hereby cautioned not to dea

with the Properties mentioned above and any dealings with the Properties will be subject to the charge of the DCB Bank Ltd, for the amount mentioned herein above.

Date: 08.06.2022 Place: Mumba DCB BANK LIMITED

CAPRICON REALTY LIMITED

CIN: U51100MH1998PLC100126
Registered Office: Sir Vithaldas Chamber, 18, Mumbai Samachar Marg,
Fort, Mumbai 400 001.
Tel:022-22022732, Website:www.capriconrealty.com,
Email ID: heena@thackerseygroup.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 110 and other applicable provision, if any, of the Companies Act, 2013, Rule 22 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Secretarial Standard-2 on General Meetings issued by the institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations [including any statutory modifications] or re-enactment(s) thereof for the time being in force and as amended from time to time] read with the General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, Inc. 2020, Secretarias 23, 2020, Property 23, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021, December 3. 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs the item of Special Business as set out in the Postal Ballot Notice dated Wednesday 8th June, 2022 is proposed for approval by the Members of Capricon Realty Limited by means of Postal Ballot.

Members are hereby informed that:

- . The Company has completed the dispatch of Postal Ballot Notice, on Friday . The Company has completed the displact of Postal Ballot Notice, on Froay 10th June, 2022, to those Members whose name appears on the Register of Members as on the Cut-off date i.e., Friday 3rd June, 2022. Further, physical copy of the Postal Ballot Form and self-addressed Business reply envelope have been sent to the Members. Hence, the Members are required to communicate their assent or dissent through in the enclosed self-addressed Business reply envelope.
- The aforesaid Notice along with the explanatory statement is available on the website of the Company (www.capriconrealy.com). The Company is also sending physical Postal Ballot Notice by permitted mode.
- 3. The Members whose names appear in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the Cut-off date shall only be entitled to vote on the postal ballot.
- Last date for receipt of Postal Ballot Form by the Scrutinizer is Saturday, 9th July, 2022. The detailed instructions for Postal Ballot are specified in the Notes to the Postal Ballot Notice.
- . The Company has appointed M/s. Dholakia & Associates, LLP, Practicing Company Secretaries as Scrutinizer for conducting Postal Ballot. Mr. Nrupang B. Dholakia, Designated Partner and in his absence Mr. Vishvesh G. Bhagat, Designated Partner will represent M/s. Dholakia & Associates, LLP.
- In case of any queries, grievances or issues relating to Postal Ballot, members are requested to write an email to vdarji@thackerseygroup.com.
- The result of the Postal Ballot shall be declared latest by Tuesday 12th July, 2022 by placing the same on the website of the Company.

By Order of the Board For Capricon Realty Limited

Raoul Thackersey Place : Mumbal Chairman and Joint Managing Director Date:::8th June, 2022

Mr. Murli Tikamdas Punjabi, a member of the SATYAM Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400101, and holding Flat No. B-406, in the building of the society, died on 29/04/2018, without making any nomination. Mrs. Meena Murli Punjabi & Mr. Ashlish Murli Punjabi has made an application for transfer of the shares of the deceased member to his/her name. The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property.

to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such menner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of explay of the protect. of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of SATYAM CHS Ltd Hon. Secretary

PUBLIC NOTICE
This is to inform the General Public that the following share certificate of PFIZER Limited having it Registered office at 1802/1901, The Capital, Plot No. C - 70, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai, Maharashtra, 400051 registered in the names of Nalini Shantaran

Dananukar (deceased) & Bharat Shantaram Dananukar nave been lost.				
Names of Share Holder	Folio No.	Cert. No.	Distinctive Nos.	Shares
Nalini Shantaram Dahanukar Bharat Shantaram		349610	2098191 - 2098240 2704351 - 2704400	
Dohomukor	I			

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any wa with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents, KFin Technologies Pvt. Ltd, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate share certificates. ne: Bharat Shantaram Dahanukar.

Place: Mumbai

Date : 08.06.2022 Place : Mumbal

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that the following Share Certificates for 100 Equity shares of FV Rs. 10/- (Rupees Ten only) each with Folio No. 0033318 of Bharat Rasayan Ltd, having its egistered office at Vikram Tower, 1501, Rajendra Place, New Delhi, Delhi110008 registere n the name of Mrs. Veena P Raja and Mr. Prakash Jethtalal Raja have been lost. Mrs. Veena Prakash Raja and Mr. Prakash Jethalal Raja have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said share: certificate should lodge such claim with the company within in 15 days of the publication of

Folio no.	No. of Shares	Certificate no.	Distinctive Nos From To	
0033318	100	11523	2478641 -	2478740

Place · Mumba

Veena Prakash Raia Prakash Jethalal Raja

यूनियन बैंक Union Bank Shop No. 2, Dandekar Bhawan, of India Near Kunal Lodge, Mahim Roac Palghar (W), Dist. Palghar. Phone No.: 02525 - 254747 Andhra Carparation DEMAND NOTICE

The Authorised Officer of the Bank has issued Demand Notice as mentioned below in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 Dated -30.03.2022 to Mr.Shahasbuddin Hanif Shalkh - C/o Nasime Khanpada, Near Marathi School, Tembhode Road, Palghar-401404, demanding outstanding amount of Res-12,43,831.00 (Rs Twelve Lakhs Forty Three Thousand Eight Hundred & thirty One Rupees Only) as on 26.02.2020 within 60 days, Notice is returned undelivered / refused. Hence this publication of the notice is made for notice to the above Borrower/Guerantors. Your Account is classified as NPA as on 28.02.2020 ebove Borrower/Guarantors. Your Account is classified as NPA as on 28.02.2020
Borrower/Guarantors are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take possession and subsequently auction the Mortgaged Property/Secured Assets as mentioned below if the Borrower/Guarantors do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower/Guarantors are also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated below without obtaining written consent of the bank. This public notice is to be treated as notice u/s. 13(2) of the SARFAESI Act 2002

Borrower/Guarantors are advised to collect Original Notice issued u/s. 13(2) from the undersigned on any working day in case notice sent by Regd. Post not

Description of Immovable property Description of Immovable property
Flat No. 103, Admeasuring 491 sq.ft Build up Area, on 1st Floor, in M wing in the
building Known as "Nirmal Plaza", in the complex known as "Vidya Nagar", on land
bearing Survey no.82/6, 99/2, 100/2 & 188/4, lying being & situate at Village
Tembhode, Taluka Palghar, District Palghar, Subdistrict Palghar, within the limis of
Gram Panchayat Samiti palghar zilla parishad Thane & Municipal council Palghar
in the name of Mr.Shahasbuddin Hanif Shaikh.

Date: - 07.06.2022 Authorised Officer Union Bank Of India Place: - Palghar

PUBLIC NOTICE (Pursuant to Section 13 of LLP Act, 2008, read with Rule 17 of LLP Rules, 2009)

Notice hereby given to General Public and all Stakeholders that the FE HOME TEXTILES LLP proposes to make an application to the Registrar of Companies/LLPs, Mumbai, Maharashtra under the provisions of Section 13 of Limited Liability Partnership Act, 2008 read with Rule 17 of Limited Liability Partnership Rules, 2009 to enable the LLP to change its registered office from I-7, Dharam Complex, Anjur Mankoli Road, Val Village, Bhiwandi, Thane-421302, Maharashtra, India to Sy. No.39, Basapura Main Road, Chickthogur, Electronic City Post, Begur Hobli, Bangalore-560100, Karnataka, India i.e., from State of Maharashtra to State of Karnataka.

Any person whose interest is likely to be effected directly/indirectly by the proposed change of registered office of the LLP, may deliver or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to The Registrar of Companies, 100, Everest, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within twenty one (21) days from the date of Publication of the notice, with a copy to LLP at its registered office. For Fe Home Textiles LLP

Sd/-Beni Gopal Choudharv Date: 08.06.2022 (Designated Partner) Place: Bhiwandi, Thane DPIN:00267332

ई - प्रोक्योरमेन्ट सेल मुख्य अभियंता का कार्यालय, कम्बाईन्ड ऑफिस बिल्डिंग भवन निर्माण विभाग, झास्खण्ड, रांची

ई-प्रोक्योरमेन्ट नोटि टेन्डर रेफरेन्स नं0-BCD/CE/08/Giridih /2022-23 दिनांक- 07-06-2022

1	कार्य का नाम	Construction of 1000 MT Food Grain Godown at Gandey Block, Giridih.
2	प्राक्कलित राशि (रू०)	स्त्र 1,18,12,000.00(रुपये एक करोड़ अठारह लाख बारह हजार) मात्र ।
3	कार्य पूर्ण करने की अवधि	9 महीने
4	वेबसाइट पर निविदा प्रकाशन की तिथि	22-06-2022
5	वेबसाइट पर बिंड प्राप्ति के लिए अन्तिम तिथि/समय	05-07-2022 के 11.00 AM तक
6	निविदा प्रकाशित करने वाले कार्यालय का	ई — प्रोक्योरमेन्ट सेल
	नाम एवं पता	मुख्य अभियंता का कार्यालय ,
ш		कम्बाईन्ड ऑफिस बिल्डिंग,
ш		भवन निर्माण विभाग, लाईन टैंक रोड, रांची।
7	प्रोक्योरमेंट पदाधिकारी का सम्पर्क संख्या	9631476651
8	ई-प्रोक्योरमेंट सेल का हेल्पलाईन संख्या	9905899979

- किसी भी प्रकार का बदलाव http://jharkhandtenders.gov.in पर देखा जा सकता है।
- अन्य किसी भी प्रकार की सूचना http://jharkhandtenders.gov.in पर देखा जा सकता है।

Note: UCAN Registration is mandatory for the Bidders नोडल पदाधिकारी ई - प्रोक्योरमेन्ट सेल,

मुख्य अमियंता का कार्यालय,

, कम्बाईन्ड ऑफिस बिल्डिंग, मवन निर्माण विभाग, लाईन टैंक रोड, रांची PR271052 (Building)22-23*D

Late Mr. Narayan Prasad Jhunjhunwala was a member of society le Vasant Sagar Krishna Kaveri CHS Ltd. (Regd. No. MUMWR/HSG/TC/12025/2003-2004), situated at Thakur Village, Kandivali (E), Mumbai - 400101. The Society has received an application for membership from heirs of Smt. Alka Rani Jhunjhunwala, for transfer of sharps, and Jhunihunwala, for transfer of shares and terest in flat no. Kaveri/A/003 in our bu Vasant Sagar Krishna Kaveri CHS Ltd Kaveri A wing, in their names. The society here by invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimar objector or objectors to transfer of the sai capital/property of the society within 30 days with copies of documentary evidence in support of the claim.

within 30 days hereof, the society will go ahead with the transfer of the flat/shares in favour of Smt. Alka Rani Jhunjhunwal rye-laws of the society.
For Vasant Sagar Krishna Kaveri CHS Ltd.

Date : 08/06/22` Place : Mumbai Hon. Secretary

GOA HITERATIONAL | GANR OMMERCIAL DEVELOPMENT AT MOPA, GOA

GMR Goa International Airport Limited (GGIAL) invites Pre-Qualification Proposals from prospective parties for Mixed-Use Commercial Development within Cityside at Mopa Airport Project Site. Pernem Taluka, Goa".

Interested parties may please refer https://www.gmrgroup.in/goa for procuring the RFQ document, which shall be available from 0900 hours 8th June 2022 till 15th June 2022. The last date for hard copy submission of Pre-Qualification Proposals is 6th July 2022. GMR GOA INTERNATIONAL AIRPORT LIMITED

Regd. Office: 381/3, Mathura One, 1st Floor, NH-17, Porvorim, Goa 403501 E-mail: aerocity.info@gmrgroup.in Tel: 011-47197080

GIA/35/PREM ASSOCIATES

TENDER NOTICE

PRABHA ENERGY PRIVATE LIMITED

12A Abhishree Corporate Park, Opp. Swagat Bunglow BRTS Bus Stop, Bopal Ambii Road, Ambii, Ahmedabad-380058. Gujarat, Tel No. : +91 2717 298510 PEPL/CBM/MANPOWER HIRING / 06/2022-23 Tender no. Description of Work MANPOWER HIRING FOR NORTH KARANPURA

CBM BLOCK, JHARKHAND STATE

PEPL, as joint operator, on behalf of consortium comprising with PEPL, ONGCL and IOCL, er from reputed and experienced Indian and International contractors / service or Manpower Hiring Service for North Karanpura CBM Block, Jharkhand, India. oviders for Manu

Last date of submission of bid 20th June, 2022 (IST 17:00)

Interested agency may please visit https://pepl.etenders.in ender Document is available for download on our eitender portal at https://pepil.etenders.in

E Mail ID: purchase@prabhaenergy.com

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate ADITYA BIRLA FASHION AND RETAIL LIMITED having Registered office at :- Piramal Agastya Corporate Park, Building 'A 4th & 5th Floor', Unit No. 401, 403, 501, 502, Mumbai, Maharashtra 400 070. registered in the name of the Souvik Bagchi followin shareholder/s have been lost by them.

Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No.	Dictinctive Number/s	No. of shares
Souvik Bagchi	0040182	42155	111692864- 111693955	1092
The public are here with the above refer Any person who his should lodge suc Transfer Agents LI C-101, L. B. S. Marg 15 days of publicati and the Company s Place: Mumbai	red share cert as any claim h claim with nk Intime In ,Vikhroli (We on of this noti	tificates. in respect of the Compa dia Private L est), Mumbai-4 ce after which	the said shar any or its F .imited, C-10 100 083, Maha no claim will t ate Share Cert	e certificate/s Registrar and 1, 247 Park, rashtra within be entertained

District Deputy Registrar Co-Operative Societies, Mumbai City (3) Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai 400 051

Application No. 64 of 2022

The Chairman / Secretary, Ascot Centre Premises Co-operative Society Ltd.,

CTS No.41/B/3 (part), Next to Le-Meridian Hotel, Sahar, Andheri (East), Mumbai-400099

Versus

I. Eversmile Construction Company Pvt.Ltd., Conwood House, Yashodham, Gen.A K Vaidya Marg. Goregaon(East), Mumbai - 400063

. M/s B D And P Hotels (India) Pvt.Ltd., Hotel Hilton, Sahar Road

Date: 07.06.2022

... Respondents Andheri (east), Mumbai - 400099

Name of Sharehold

... Applicants

PUBLIC NOTICE

) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned

The applicant has prayed for grant of Certificate of entitlement of Unilateral Deemed conveyance of the the Land admeasuring 4790 sq. mtts. as specifically set out in (the Property Registration Card) the copy of the Agreement dated 14/05/2007 along with Building situated at Village Bapnala Taluka Andheri, M.S.D. in favour of the Applicant Society.

3) The hearing in the above case has been fixed on 20/06/2022 at 3.00 p.m.

4) The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person / authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 20.06.2022 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection / claim/ demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties

5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.



For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA 1963



Place: Mumbai Date: 08th June, 2022

PODDAR HOUSING AND DEVELOPMENT LIMITED CIN: L51909MH1982PLC143066.

Registered Office:Poddar Group Building, Mathuredas Mill Compound 126, N. M. JOSHI MARG, LOWERPAREL (W), MUMBAI MH 400013 IN. Tel: 022-66164422 Email: cs.team@poddarhousing.com Website: www.poddarhousing.com

NOTICE

(for the attention of Equity Shareholders of the Company) Subject: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Demat Account NOTICE is hereby given to the members pursuant to section 124(6) of the Companies

Act, 2013, read with Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, transfer and Refund) rules, 2016, as amended, ('the Rules'). In terms of section 124(6) of the Companies Act, 2013 read, with the Rules, all dividends

remaining unpaid or unclaimed for a period of seven years from the date of transfer to Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company to the 'Investor Education and Protection Fund' (IEPF). Authority established by the Central Government. Shareholders are requested to note that the dividend declared during the for the Financial

Year 2014-15 declared on 5th August, 2015, which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF on 9th September 2022. The corresponding shares on which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years will also get due to be transferred as per the procedure set out in the rules. The details of such shares liable to be transferred to IEPF are also made available on the website of the Company at http://www.poddarhousing.com/ unpaid_unclaimed amount.php

The Company will, however; not transfer such shares to the IEPF where there is a specific order of the Court/tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996. Concerned shareholders of the Company are hereby requested to claim the dividend

declared for the financial year 2014-15 and onwards by 9th September, 2022 failing which the Company, with a view to adhering with the requirements of the Rules, shall transfer the dividend for the financial year 2014-15 and the corresponding shares, to the IEPF without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend

amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may

contact the Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai- 400083, Tel: 022-49186000.Email:mt.helpdesk@linkintime.co.in. For Poddar Housing and Development Limited

Vimal Tank Company Secretary

OMKARA

OMKARA ASSETS RECONSTRUCTION PVT. LTD. Regd. Office: 9, M.P. Nagar, 1st Street, Kongu Nagar Extn, Tirupur 641607.

HOSPITAL FOR SALE / LEASE

Multi-speciality Hospital of 142 Bed with the state-of-the-art equipment's situated at : Kalwa (W), Thane

Contact Details 8097998596/7303021311

PUBLIC NOTICE

for 80 Equity shares of Rs.2/- each unde olio No.01704532, Certificate No. 13105; Distinctive Nos. 1276146 - 1276225 of Hexaware

echnologies Limited standing in the name of Savitri Atma Chablani and Laehmi Ghanshamdas Vaswani has been lost or mislaid and the undersigned has applied to the Company to issue duplicate Certificate for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its egistered office 152 Millennium Business Park, Sector 3RD "A" Block,,TTC Industrial Area Mahape, Navi Mumbai 400710. within 21 days from this date else the Company will roceed to issue duplicate Certificate(s).

Applicant: Ashok Atmaram Chablan Date: 08/06/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client MRS NEHA NANDKISHOR SAWANT is negotiating with prospective buyer with respect of sale of Shares, Rights, Title & Interest in Flat No. 03, situated on ground floor of C-Wing admeasuring 318.25 sq. ft. carpet area in building no 06, Saraswati Nagari Nivara Co-operative Housing Society imited, having address at Nagari Nivara Parishad plot no 6, Gen. A. K. Vaidya Marg, Perishad plot no 6, Gent. A. R. valuya Marg, Goregaon (East), Mumbai-400065, which was originally allotted by virtue of registered agreement dated 18th July 1998 in the name of MR. RAMESH SAKHARAM AGRE, He died intestate on 31/07/2020 and his wife MRS. RANJANA RAMESH AGRE also died MRS, KANJANA KAMESH AGRE also glob on 02/10/2007 leaving behind a married daughter i.e. MRS. NEHA NANDKISHOR SAWANT as the only legal heir for his share of 100% in the said flat (hereinafter referred to as the "said Premises") more particularly described in the Schedule below. The said remises has been transferred in the name of MRS. NEHA NANDKISHOR SAWANT by he collector order dated -01/11/2021

Any persons/entities having any rights, t interest, benefit, share, claim or demand in respect of the said Premises, or part thereof by way of sale, transfer, exchange, lease, sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, naintenance, easement, trust, tenancy, submaintenance, easement, trust, tenancy, suc-tienancy, leave and license, receiver, official assignee, care-taker basis, occupation, possession, order of any court or tribunal or appellate tribunal, contract, development rights, partnership, any writing/arrangemen or otherwise howsoever, are hereby required o make the same known in writing, along with the documentary evidence, to the undersigned within 14 days from the date of publication of this notice, failing which such right, title, interest benefits, claim or demand by anyone, if any shall be deemed to be have peen waived and/or abandoned and no such laim will be deemed to exist.

All those 5 shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. 121 to 125 (both inclusive) represented by Share Certificate no. 025, Flat No. 03, C-Wing, ground Floor, in Building no 6, Saraswati Nagari Nivara Co-operative Housing Society Limited., having address at Nagari Nivara Parishad plot no 6, Gen. A. K. Vaidya Marg, Goregaon (East), Mumbai-400065, admeasuring 318.25 sq. ft. carpet area.

Place: Mumbai Date: 08.06.2022 Swati Arote Advocate Mumbai High Court Cen 75, Opp Tapovan Chs Ltd, NNP plot no 2, Near Santosh Nagar, Gen. A. K. Valdys Marg, Goregeon (East) Mumbal-400065

BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER-II, IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI.

Dharmadaya Ayukta Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC / II / 2791 / 2022 Filed by: Mr. Dinesh Kumar In the matter of: "DS MANAV VIKAS FOUNDATION" P.T.R. No. E-21625 / Mumbal

To, All concerned having interest :-

WHEREAS THE Reporting trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner-II, Greater Mumbai Region, Mumbai viz.

1) Whether this property is the property of the Trust ? and could be registered in the name of the above Trust ?

DESCRIPTION OF THE PROPERTIES


Immovable Property:-

Office No-106, Office Premises on the 1st floor, Admeasuring 570 sq. feet in the Building Kamala Spaces, CTS No. G/52, G/53, G/54 and G/55 of village Bandra, Santacruz Division, Situated at S. V. Road, Santacruz (w), Mumbai- 400 054 and BMC "HW" ward. Approx Value 1,99,00,000/-Office No-107, Office Premises on the 1st floor, Admeasuring

570 sq. feet in the Building Kamala Spaces, CTS No. G/52, G/53, G/54 and G/55 of village Bandra, Santacruz Division. Situated at S. V. Road, Santacruz (w), Mumbai- 400 054 and BMC "HW" ward Approx Value- 1,99,00,000/-. This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner-II,

Greater Mumbai Region, Mumbai at the above address in person or by a pleader within 30 days from the date of publication of this

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.



Sd/-I/C SuperIntendent - (J), Public Trusts Registration office, Greater Mumbai Region, Mumbai.

PUBLIC NOTICE

Late. Mrs. Basanti Ramdayal Bohra was Joint Owner/Member of the Harmony Building Co-operative Housing Society Joint Owner/Member of the Harmony Building Co-operative Housing Society Limited, baving address at Flat No. 802, "A" Wing, 8" Floor, Harmony Building Co-operative Housing Society Limited Mahavir Nagar, Kandivali West Mumbal-400067 and holding flat No. A-802 in the building of the society, deed on 26,02.2022 without making any nomination. The legal heirs of the deceased Late. Mrs. Basanti Ramdayal Bohra have executed Deed of Release dated 31" May, 2022 and released their share in favor of Mr. Ramdayal Surajkaran Bohra

share in favor of Mr. Ramdayal Surajkaran Bohra

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society, if no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of the period.

For and on behalf of

For and on behalf of Harmony Building Co-op. Housing Society Ltd Date: 08/06/2022 Place: Mumbal

PUBLIC NOTICE श्रीमती नागमणी ईश्वर तुम्मा जे श्री

स्वयंभु गांवदेवी ओस. आर. ओ. को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेचे सभासद आणि सदनीका क्र. १४०६ चौदावा मजला, श्री स्वयंभु गांवदेवी એस. आर. એ. को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड चिंचपाडा, आसरा कॉलनी रोड, बोरीवली (पुर्व), मुंबई- ४०००६६, जी न.भु.क्रं. २२६, २२६/१ ते ९७ गाव-कान्हेरी, तालुका बोरीवली नोंदणीकृत जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व उपनगरे, चे मालक असून दिनांक २१/०४/२०२२ रोजी मयत असून त्यांनी नामनिर्देशन दाखल केलेले नाही. त्यांचा वारस मुलगा श्री बलराज ईश्वर तुम्मा यांनी सोसायटीकडे सदर सदनीका त्यांचे नावावर हस्तांतरीत करणेस अर्ज केला आहे. या बाबतीत कोणाची काही हरकत/ दावा असल्यास त्यांनी या नोटीसीच्या तारखेपासून १५ दिवसात निम्न स्वाक्षरीकारांस लेखी सचीत करावा. त्यानंतर कुठलाही दावा/ हरकत मान्य केली जाणार नाही व संस्था हस्तांतरणाची प्रक्रीया पुर्ण करेल.

सही/- श्री. गणेश विष्णु शिरोडकर वकील उच्च न्यायालय १, कोटुसींग चाळ, रॉयल गार्डन बिल्डींग शेजारी, कस्तुरबा छेद मार्ग क्र.२, बोरीवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६. **ठिकाण** : बोरीवली-मुंबई दि: ०८/०६/२०२२

पोहार हौसिंग ॲण्ड डेव्हलपमेंट लिमिटेड

सीआ**यएन:** एल५१९०९एमएच१९८^२२पीएलसी१४३०६६ PODDAR योद्दार प्रुप इमास्त, मञ्जूरादास मिल कंपाऊंड, १२६ एन.एम. जोशी मार्ग, लोअर पळ (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००१३, मारत. | बुरू.:+११-०२२-६६१६४४२२, वेबसाईट:www.poddarhousing.com | ई-मेल:cs.team@poddarhousing.com

सूचना (कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता) विषय : गुंतवणकदार शिक्षण संरक्षण निधी (आयर्डपीएफ) च्या डिमॅट खात्यात कंपनीचे समभागांचे हस्तांतर

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) आणि गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी प्राधिकरण लेखा, लेखापरिकाण, हस्तांतरण व परतावा अधिनियम, २०१६ चे नियम ६ त्यातील काही सुधारणासह त्यानुसार सदर सूचना प्रकाशित करण्यात येत आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) च्या तस्तुदीनुसार मागील ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले लाभांशसंदर्भात कंपनीचे समभाग केंद्र शासनाद्वारे स्थापित गंतवणुकदार शिक्षण संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाच्या खात्यात कंपनीद्वारे हस्तांतरीत करणे आवश्यक

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०१४-२०१५ दरम्यान ५ ऑगस्ट, २०१५ रोजी घोषित लाभांश जे मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले आहेत असे ९ सप्टेंबर, २०२२ मध्ये आयईपीएफकडे जमा केले जातील. ७ सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांशावरील संबंधित शेअर्ससुद्धा नियमात नमुद प्रक्रियेनुसार हस्तांतर केले जातील, आयर्डपीएफकडे हस्तांतर होण्यास पात्र असलेल्या शेअर्सचे तपशील कंपनीच्या http:// /www.poddarhousing.com/unpaid_unclaimed_amount.php वेबसाईटवर उपलब्ध आहे.

तथापि कंपनीने डिपॉझिटरी ॲक्ट १९९६ ॲतर्गत शेअर्स तारण/गहाणवट ठेवलेले आहेत किंवा असे शेअर्स हस्तांतरणास त्यायालय/न्यायाधिकरणाद्वारे मनाई करण्यात आली आहे असे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरीत केलेले नाहीत.

संबंधित भागधारकांना येथे विनंती आहे की, त्यांनी ९ सप्टेंबर, २०२२ च्या अखेरीपर्यंत वित्तीय वर्ष २०१४-२०१५ व पुढील कालावधीकरिता घोषित लाभाशावर दावा करावा अन्यथा नियमाच्या आवश्यकतेनुसार पुढील कोणतीही सूचना न देता संबंधित शेअर्स आणि वित्तीय वर्ष २०१४–२०१५ करिता घोषित लाभांश आयर्डपीएफकडे हस्तांतर केले जाईल.

कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्सवावत . कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांना लाभांश आणि आयईपीएफकडे हस्तांतरीत संबंधित शेअर्स तसेच प्राप्त झालेले सर्व लाभ यावर निवमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल.

वरील प्रकरण आणि नियमाबाबत भागधारकांना काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी- १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६०००, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in.

पोद्दार हौसिंग ॲण्ड डेव्हलपमेंट लिमिटेडकरिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८ जून, २०२२

सही/-विमल टांक कंपनी सचिव

WHITE ORGANIC AGRO LIMITED CIN: L01100MH1990PLC055860

WHITE ORGANICS Registered & Corporate Office: 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar East Mumbai – 400077, Maharashtra, India Contact Person: Ms. Charmi Sagar Jobalia, Company Secretary & Compliance Officer;
Tel No: +91 22 2501 1983 | Fax No: +91 22 2501 1984

E-Mail ID: info@whiteorganicagro.com | Website: www.whiteorganicagro.com

Our Company was originally incorporated in the name of "White Diamond Industries Private Limited" under the provisions of the Companies Act, 1956 vide Certificate of Incorporation dated March 19, 1990 issued by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("ROC") and was converted into a Public Limited Company and name was changed to "White Diamond Industries Limited" pursuant to issuance of fresh certificate of incorporation dated September 21, 1994 by ROC. Subsequently, the name of our Company was changed to

"White Organic Agro Limited" and a fresh certificate of incorporation was issued on December 21, 2016 by ROC. OUR PROMOTERS: MR. DARSHAK MAHESH RUPANI, MR. PRASHANTT MAHESH RUPANI AND MS. SAPNA MAHESH RUPANI

FOR PRIVATE CIRCULATION TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY THE ISSUE

ISSUE OF UPTO [•] FULLY PAID UP EQUITY SHARES WITH A FACE VALUE OF ₹10/- EACH OF OU COMPANY FOR CASH AT AN ISSUE PRICE OF [-]/- PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF [-]/- PER EQUITY SHARE ("RIGHTS EQUITY SHARE") FOR AN AGGREGATE AMOUNT NOT EXCEEDING ₹49.50 CRORES ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF [1] RIGHTS EQUITY SHARE(S) FOR EVERY [1] FULLY PAID-UP EQUITY SHARE(S) HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON [1] (THE "ISSUE"). THE ISSUE PRICE FOR THE RIGHTS EQUITY SHARES IS [4] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 12: OF THE DRAFT LETTER OF OFFER

This Public Announcement is made in compliance with the provisions of Regulation 72(2) of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital & Disclosure Requirements) Regulations, 2018 (the "SEBI ICDR Regulations"), to inform the public that the Company is proposing subject to applicable statutory and regulator requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an issue of Equity Shares to its equity shareholders on rights basis and has on June 6, 2022 filed a Draft Letter of Offer ("DLOF" with the Designated Stock Exchange BSE Ltd. Since the size of the Rights issue is less than Rupees Fifty (50.00) crores, the DLOF has not been filed with Securities and Exchange Board of India ("SEBI") nor SEBI shall issue any observation on the DLOF. The DLOF is available in the website of Stock Exchange, i.e BSE Limited ("BSE") at <u>www.bseindia.com</u>, the website of Lead Manager to the Issue at <u>www.finshoregroup.com</u> and website of the Company at www.whiteorganicagro.com.

Investment in equity and equity related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this offer unless they can afford to take the risk with such investment. Investors are advised to read the Risk Factors carefully before taking an investment decision in this offering. For taking an investment decision investors shall rely on their own examination of the issuer and the offer including the risks involved. The Righ Equity Shares being offered in this issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI") nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of this document. Investors should read the offer document carefully, including the "Risk factors" Beginning on page 17 of

the offer document before making any investment decision. LEAD MANAGER TO THE ISSUE REGISTRAR TO THE ISSUE REGISTRAR TO THE COMPANY



Telephone: +91 33 2289 5101 Email Id: ramakrishna@finshoregroup.com Website: www.finshoregroup.com nvestor Grievance Email Id: info@finshoregroup.com Contact Person: Mr. S. Ramakrishna Iyengar SEBI Registration No: INM000012185

CIN No: U74900WB2011PLC169377

CAMEO CAMEO CORPORATE SERVICES | LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED "Subramanian Building", No. 1, Club House Road, Chennai - 600 002, India Marg, Vikhroli (West), Mumbai -Telephone: +91-44-40020700 Fax No: +91-44-28460129 Email: priya@cameoindia.com vestor Grievance Email Id: nvestor@cameoindia.com Contact Person: Ms. K Sreepriya

Website: www.cameoindia.com

LINK Intime

LIMITED C 101, 1st floor, 247 Park, L.B.S. 400083, Maharashtra, India Telephone: + 91 8104411094 Fax No: + 91 22 4918 6195 Email: mt.helpdesk@linkintime.co.in Contact Person: dr. Siddhesh R Haldankar Website: www.linkintime.co.in SEBI Registration No:

SEBI Registration No: CIN No: U67120TN1998PLC041613 CIN No: U67190MH1999PTC118368

All capitalised terms used and not specifically defined herein shall have the same meaning ascribed to them in the

For WHITE ORGANIC AGRO LIMITED On behalf of the Board of Directors

Place : Mumbai Charmi Sagar Jobalia

Date : June 7, 2022 Company Secretary and Compliance Office This Public announcement has been prepared for publication in India and may not be released in any other jurisdiction. Please note that the distribution of the DLOF and the Issue of equity shares on a rights basis to persons in certain jurisdictions outside India may be restricted by legal requirements prevailing in those jurisdictions. Accordingly, any person who acquires Rights Entitlements or Rights Equity Shares will be deemed to have declared, warranted, and agreed that at the time of subscribing to the Rights Equity Shares or the Rights Entitlements, such person is not and will not be in the United States and/or in other restricted jurisdictions. The Rights Equity Shares of the Company have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended ("Securities Act"), or in any other jurisdiction which have any restrictions in connection with offering, issuing and allotting Rights Equity Shares within its jurisdiction and/or to its citizens. The offering to which the DLOF relates is not and under no circumstances is to be construed as, an offering of any Rights Equity Shares or Rights Entitlements for sale in the United States or any other jurisdiction other than India or as a

solicitation therein of an offer to buy any of the said Rights Equity Shares or Rights Entitlement.

NOTICE

Shrimati Kokila D. Shah a member of the GURUNANAK CO-OPERATIVE
HOUSING SOCIETY LTD. Having address at 51, Shankar Lane, Kandiva

And holding flat No. C-405 in the building of the society died on 12/01/2021 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society within a period of 15 days from the publications of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the property of the Society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the property of the society in such manner society. The claims / objections, if any received by the Society for transfer or shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealth with in the of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors in the office of the society / with the secretary of the society between 9.45 am to 10.45 am from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and behalf of

Housing Society Ltd.
Chairman Secretary
Date: 07/06/2022

Gurunanak Apt. Co-Op

PUBLIC NOTICE

We are investigating title of Mr. Gianchand Bachumal Sidhani to Residential Flat No. Bachumai Sidnani to Hesidential Hat No 201/A (adm.700 sq. ft. Carpet), 2nd Floor Georgina Co-Op. Hsg. Soc. Ltd., Sherly Rajan Road, Rizvi Complex, Bandra (W) Mumbai - 400 050 situate at land bearing S CTS No. C/1308, C/1283 & 1284, 1434 1304, 1308 and 1430(P) of Vill. Bandra/C Tal. Andheri, Dist. Mumbai Suburbs i.e. said Flat, who has reported about loss/non-availability of Original Chain Agreements dtd.01.04.1985, dtd. 15.05.1982 and ord.01.04.1963, etc. 15.05.1982 and Original Share Certificate No. 9 for 5 Shares of Rs. 50 each bearing Dist. No. 41 to 45 Issued by Society last endorsed to Mr. Gianchand Bachumal Sidhani on 24.01.2010

Any one having any claim or objection etc. against the said Flat shall send claim/s in writing to under-signed with documentary proof in support of such claim thereof within 14 days of publication of this Public Notice failing which claim/s of such person(s), i any, will be deemed to have been waive and/or abandoned.

Nandkumar P. Merani Advocate, High Court, Mumbai. 401, T/39, Sunshine, Above Union Bani, Shastrinagar, Andheri (W), Mumbal - 53. Ph. 9820026531

<u>जाहिर नोटीस</u>

तमाम जनतेस या जाहीर नोटीसीदारे कळविण्यात येते कि, मोजे - कुशीबली ता.कर्जत, जि. रायगड येथील खालिल परिशिष्ट मध्ये वर्णन केलेली मिळकत युगंधरा भूपेंद्र पाटील, यांनी हिरा सुरेश बनसोडे, यांस कदुन मोबदला खरेदीखत करुण घेण्याकरिता जाहिर नोटीस प्रसिद्ध करत आहोत.

मिळकतीचे वर्णन

मौजे - कुशीवली, ता. कर्जत, जि. रायगड, सर्व्हें तं. आकार रू. पै.

१४/२ब 0.64.00 ۶.٥ प्राप्त परिस्थितीत बरील परिशिष्टामध्ये नमद केलेल्या जमिन मिळकती मध्ये कोणाच कोणत्या प्रकारचा दितसंत्रध असल्यास अथवा कोणत्या प्रकारचा कायदेशिर पुरावा असल्यास ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून (आठ) दिवसांच्या आन योग्य त्या सकतदर्शनी पुराव्यासह सादर कराव्यात अगर समेक्ष येऊन भेटावे, मुदतीत कोणत्याही प्रकारचे लेखी दरकतः तकारः त आल्याम मदरची नोंट मंजर करून खरेटीखत करण्यात येईल याची नोंद

युगंधरा भूपेंद्र पाटील,

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती भारत बोपा या फ्लॅट क.४०३. ४था मजला. ए विंग क्षेत्रफळ सुमारे ७०४ कार्पेट क्षेत्र, राज रूलेन्डो को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., राज न्ता-आस्ताव्यक् हात्तम् सासायटा ।ता., स्व लेगसीच्या पुढे, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळ पश्चिम, मुंबई-४०००८३ तसेच एक का जागैसह येथील जागेचे संयुक्त मालव आहेत.

असे की, श्रीमती भारती चोघ्रा यांनी वर नम जल का, ब्राम्सा नारता चात्रा पान पर नुर फ्लॅट स्वर्गीय राजन चोत्रा, ज्यांचे मुंबई येथे दिनांक २२.०८.२०१५ रोजी निधन झाले त्यांच्याकदून संयुक्तपणे खरेदी केला होता आणि कायदेशीर वारसदार (श्रीमती रती चोत्रा, श्रीमत सधिका चोप्रा, श्री. सुरज चोप्रा व श्रीमर्त भारती चोष्रा) यांनी श्रीमती भारती चोष्रा यांच्य नावे मुक्तता करारनामा दिला आहे आणि यामुव त्या संदर फ्लॅंट जागेच्या एकमेव मालक झाल्ट आहेत.

ज्याअर्थी श्रीमती भारती चोद्रा यांनी सदर फ्लॉट विक्री करण्यासाठी करारनामा केला आहे आणि जर कोणा व्यक्तीस. कायदेशीर वारसदारास सद उपरोक्त जागेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंव अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सद सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत आवश्य कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकर कळवावे. तद्वंतर माझे अशील मुक्तता करारनाम नोंदणीच्या सर्वे प्रक्रिया पुर्ण करतील आणि तद्नत सदर सूचना समासीनंतर प्राप्त कोणताही दाव विचाराते न घेता उपरोक्त फ्लॅट जागेची विक्री करतील.

आज दिनांकीत ८ जून, २०२२ . नरेंद्र आर. सिंग

वकील उच्च न्यायाल दुकान क्र.६८, पवई प्लाझा हिरानंदानी गार्डन्स, पबई, मुंबई-४०००७६

PUBLIC NOTICE

Under the instructions and on behalf of my client MAHESH SHAH having Mobile No. 9619197436, residing at B-6, Jaimatro Ashish CHS Ltd., Chandayarkar Road

My client says that his father Late Shri Chamfaklal Chottalal Shah had urchased the flat situated at 57/61 Kika street, 2nd Floor, Bombay - 400004 from hri. Mansukhlal Vithalji Shah by virtue f Agreement Dated 08/02/1996.

My client says that his father Late Shri. Chamfakial Chottalal Shah was the owner of the flat premises situated at 57/61 Kika Street, 2nd Floor, Bombay -400004. He said his father was having the Agreement for sale which has been lost or misplaced and the same is not traceable inspite of his best efforts. That Late Shri. kial Chottalal Shah expired o 07/12/2014. His father Late Shr amfakiai Chottalai Shah died intesta leaving behind him legal heir his son Mahesh Shah. My client says that his Mother Smt. Chandravati C. Shah also expired on 28/11/2021. That after the eath of his said father and mother he ha

My client says that if anybody finds the Agreement for Sale then he may return to my client. That if anybody makes an claim, right, title or interest in respect of the agreement for Sale and said flat then he bould inform my client or me within the ould inform my client or me within 1 days from the receipt of this notice.

Sd/- H. L. GUPT/ Shop No. 32, Avishkar Tower, Opp. Ajanta Theater, Borivali (West), Mumbai- 400092.

ठेकाणः मुंबई

दिनांक: ७ जून, २०२२

PUBLIC NOTICE

y this Notice Public in general is informed that ate Mrs. Hansa Ratilal Shah, member of the Mukund Nivas Co-operative Housing Society Ltd. and owner of Flat No. 6-1, Ground Floor, House No. 312, Village-Goddev, B. P. Road, Gamdevi Mandir, Bhayander (East), Dist. Thane-401105, died intestate on 22/06/2017. The society transfarred the shares and interest in the capital property of the society helponium. the capital / property of the society belongi o the deceased in the name of Mr. Ratila To the decease in the name of Mr. Hattial Penachand Shah, only legal heir and husband of the deceased after completing required formilities as per the provisions of Bye-laws of the society. Mr. Ratilal Panachand Shah has decided to sell the said flat. The claims and objections are hereby invited from the other egal heirs and successors of the deceased i legal nears and successors of the deceased in any for the transfer of the shares and interests in the capital/property of the society by the society as well as the sale transaction of the said Flat. Claimants/objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notices failing which the sal transaction will be completed and thereafte ansaction will be completed. ny claim or objection will not be considered. Sd/

ज्याअर्थी.

कळविण्यात आले होते.

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane. of Flat No. 237, Building No. 5, Hyland Park Co-op Housing Society Ltd, situated at Dahisar, Mumbai - 400068 in the name of Smt. Nasim Nizarali Hamid has been reported lost/misplaced and an application has been made by them to the society for issue of duplicate share certificate. The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 15 (fifteen) days from the date publication of this notice. If no claims/objections are received during this period the society shall be free to issue

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Share

Certificate No. 194, for 5 (five) shares

bearing Distinctive Nos. from 966 to 970

For and behalf of Hyland Park Co-operative Housing Society Limited Date: 08/06/2022 Place: Mumbai Hon. Secretary

duplicate share certificate.

कॉफर्ड मार्केट शाखा: २८९/२९१, के. के. मेन्शन, नागदेव

स्ट्रीट, मुंबई-४००००३. | फॅक्स:२३४३५४२०

दुर:२३४२१२८८ | वेबसाईट: www.centralbankofindia.co.ii ई-मेल:bmmums0624@centralbank.co.in

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) नियम ८(१)

अधोहस्ताक्षरीत सेन्टल बॅक ऑफ इंडिया, क्रॉफर्ड मार्केट शाखा, नागदेवी स्टीट, मुंबर्डचे प्राधिकत अधिकाऱ्यां-सिक्यरिटायझेशन ॲंग्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲंन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस नॅक्ट, २००२ अनुसार व सदर कावद्याच्या कलम १३(१२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्राप्त अधिकासन्वये २० <mark>जानेवासी,</mark> २०२२ रोजी मागणी सूचना वितरीत केली होर्त आणि त्या सूचनेतुसार कर्जदार **मे. डी आर कॉर्पोरेशन, मालक दीपक रंगनाथ धवन** आणि जामिनदार/तारणकत **भाऊसाहेब नामदेव म्हस्के** यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत देव रक्कम रू.१२०७०२७५/ – (रुपये एक कोटी बीस लाख सत्तर हजार दोनशे पंच्याहत्तर फक्त) तसेच पुढील व्याज जमा करण्याबाक

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदा व सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमाचे नियम ८ सहवाचिता कलम १३(४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये मालकीच्या मालमत्तेचा ०२ जन, २०२२ रोजी **वास्तविक /सांकेतिक ताव** घेतला आहे

विशेषत: कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात वेत आहे की, त्यांनी सद मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे सेन्ट<mark>ल बँक ऑफ उंडिया</mark> यांच्याकडे देव रक्का ह. १२०७०२७५ / – (हपये एक कोटी बीस लाख सत्तर हजार दोनशे पंच्याहत्तर फक्त) तसेच मुढील ब्याज रक्क जमा कराबी.

कर्जदार/तारणकर्ता/जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्य तरतुदीनुसार प्रतिभृत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

अपार्ट. क्र.२, ४था मजला, इमारत क्र.डी-२, डी-टाईप कोहौसोलि., प्लॉट क्र.४, सेक्टर क्र.१, बाशी त्वी मुंबई-४००७०३, क्षेत्रफळ २४.८०६ जो.मी., <mark>मालमत्तेच्या चतुसिमा: उत्तरेस: सार्ड डी-१ इमारत; दक्षिणेस</mark> मोकळी जागा; पुर्वेस: वाशी स्टेशन रोड; पश्चिमेस: आतील रस्ता.

. फ्लॅट क्र.१०१, क्षेत्रफळ सुमारे ३८.१४२ चौ.मी. (बिल्टअम क्षेत्र), १ला मजल्याला असलेले संलग्न टेरेन २२.४८ चौ.मी., रिद्धेश्वर कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, जमीन प्लॉट क्र.८ बी ऑण्ड सी, सेक्टर-१९ कामोठे-२, पनवेल, जिल्हा रायगड, पनवेल महानगरपालिकेच्या मर्यादेत-४१,०२०९ आणि मालमतेच्या **चतुसिमा** उत्तरेसः साई डी दर्शन ; दक्षिणेसः नाला ; पुर्वेसः इस्टरं कॉर्नर ; पश्चिमेसः सिद्धेश्वर टॉवर.

दिनांक : ०२.०६,२०२२ ठिकाण : नवी मुंबई प्राधिकत अधिकार्र



CIN: L24230MH1960PLC011586 नोंदणीकृत कार्यालय: ३-ए शिवसागर इस्टेट, उत्तर विंग, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

दुर.:+९१-२२-६६२२७५७५; फॅक्स:+९१-२२-६६२२७६००, ई–मेलःanuh@sk1932.com, वेबसाईट:www.anuhapharma.com

सूचना विषय: गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयर्डपीएफ) गुड खाते वामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरप दिनांक ७ सप्टेंबर, २०१६ पासून प्रभावी सहकार मंत्रालयाद्वारे सुचित कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४ प्रहुवाचिता गुंतवणुकदार शिक्षणे व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखामरिक्षण, हस्तांतरण व परतावा

अधिनियम, २०१६ (नियम), सुधारितप्रमाणे सदर सूचना प्रकाशित करण्यात वेत आहे. इतर प्रकरणांसह नियमानुसार ७ सलग वर्षांकरिता देण्यात न आलेले किंवा भागधारकांद्वारे दावा न केलेल्य नाभांशासंदर्भातील सर्व शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आवर्ड़पीएफ) गुढ खारवात कंपनीद्वो

नियमात नमुद् विविध आवश्यकतेनुसार आवर्ड्पीएफ गुढ खाल्यात ज्यांचे शेअर्स हस्तांतर होण्यास पात्र आहेत अश संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिक पत्र व्यवहार योग्य कारवाई करण्यासाठी सदर निवमाअंतर्गत कळविले

अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या व आयईपीएफ गुढ खात्यात हस्तांतरणास देय शेअर्सचे तपशील कंपनीच्या <u>www.anuhapharma.com</u> वेबसाईटवर अपलोड केलेले आहे. भागधारकांना विनंती आहे की त्यांनी आयईपीएफ गुढ खात्यात हस्तांतर होण्यास पात्र त्यांच्या शेअर्सचे व रोख न केलेल्या लाभांशाचे तपशील कंपनीच्या <u>http://www.anuhapharma.com/</u> वेबसाईटवर मडताळून पहावे.

भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, दावा न केलेले लाभांश व शेअर्स हे अशा शेअर्सवरील प्राप्त सर्व लाभांशासह भावईपीएफ प्राधिकरण/गुढ खात्यात हस्तांतर केलेले आहेत वा सर्वावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन करू-आवर्डपीएक प्राधिकरणाकदून पुन्हा दावा सांगता येईल.

जर कंपनीला संबंधित भागधारकांकडून दिनांक २९ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा विस्तारीत अन्व तास्खेपवैर कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्यास कंपनीकडून नियमात प्रक्रियेनुसार देव तारखेला नियमात नमुद सर्व आवश्यकतांची पुर्तता करून आयईपीएफ गुढ खात्यात शेअर्स हस्तांतरीत केले जातील.

६२६३८२९९, **ई–मेलः investor@bigshareonline.com** वर कळवावे.

ग्रासदंर्भात भागधारकास काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी **बिग शे**अ सर्विसेस प्रावव्हेट लिमिटेड, कार्यालय क्र.एस६ – २, ६वा मजला, पिनाकल विहानेस पार्क, अहरा सेन्टरच्य पुढे, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, द्रर.:+९१-२२-६२६३८२००, फॅक्स:+९१-२२

अनुह फार्मा लिमिटेडकरित सही/ ठिकाण: मुंबई भरत गंगार्न दिनांक: ७ जून, २०२२ कंपनी सचिव व सक्षम अधिकार

विडली रेस्टॉरन्टस लिमिटेड सीआवएन:एल५५१०१एमएच२००७पीएलसी१७३४४६

नोंदणीकृत कार्यालयः डी-०९, इस्टर्न बिजनेस डिस्ट्रीक्ट, एल.बी.एस. रोड, भांड्प (प.), मुंबई-४०००७८. तूर.:+९१-७४०००५८७६८, ई-मेल:cs@kamatsindia.com, वेबसाईट:www.kamatsindia.com

टपाल मतदानाची सूचना

सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ कलम १०८ व १५० सहवाचित कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१४ चे नियम २० व २२ (अमलाती वेळेकरिता फेर बदलाशिवाय किंवा फेर बदलासह) आणि सिवयुरिटीज ऑण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५, भारतीय कंपनी सिवर संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण आणि इतर कायदा व अधिनियम भारत शासन, सहकार मंत्रालयाद्वारे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, २२/२०२० दि. १५ जून, २०२० ३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दि. ३१ डिसेंबर, २०२०, १०/२०२१, दि. २३ जुन, २०२१ आणि ३/२०२२ दि.५ मे, २०२२ (एमसीए परिपत्रके) नुसार टपाल मतदानाने "विशेष उरावामार्फत बीएसई लिमिटेडच्या मुख्य बोर्डवर समभागांचे स्थलांतराकरिता सदस्यांची अनुमती घेण्यारं निश्चित आहे.

^{*}टीप: सिक्युरिटीज ऑण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (ईश्यू ऑफ कॅपिटल ऑण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेन्ट्स) रेग्यलेशन्स २०१८ चे नियम २७७ नुसार नियोजित विशेष ठराव हे प्रस्तावाच्य विरोधात प्रवर्तक भागधारकांपेक्षा भागधारकांद्रारे दिलेली मतांची संख्या किमान द्पटीने असल्यार नियोजित रकमेच्या बाजुने प्रवर्तकांपेक्षा भागधारकाद्वारे दिलेली मते जास्त असल्यास त्यावर कारवा केली जाईल

कंपनीने दिनांक ३० में, २०२२ रोजीच्या टपाल मतदान सूचना ज्या सदस्यांचे नाये नींद तारीख मंगळवार, ७ जून, २०२२ रोजी सदस्य नोंद पुस्तकात/लाभार्थी मालकांच्या यादीत नमुद आहेत आणि ज्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदार व कंपनी निबंधक आणि भागहरत्तांतर प्रतिनिधीकडे नोंद आहेत त्यांन शुक्रवार, ३ जून, २०२२ रोजी (नोंद तारीख) वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे

एमसीए परिपत्रकानुसार टपाल मतदान सूचना फक्त ई-मेलने विद्युत स्वरुपात पाठविले आहे. तदनुसार टपाल मतदानपत्रिका व मुद्रांक शुल्क भरलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफेसह सूचनेची वास्तविक टपाल मतदानाकरिता सदस्यांना पाठियली जाणार नाही. सदर सूचना कंपनीच्य www.kamatsindia.com, बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com य एनएसडीएलच्य https://www.evoting.nsdl.com वेबलाईटवर उपलब्ध आहे. सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्चलोजर रिक्वायरमेंट्स

रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व कलम १९० ओपि त्यातील नियमाअंतर्गत् व एमसीए परिपत्रकानुसार वास्तविक टपाल मतदानपत्रिका सादर करण्याऐवर्ज विद्युत स्वरुपाने त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. कंपनीन सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल

रिमोट ई-वोटिंग कालावधी बुधवार, ८ जून, २०२२ रोजी स.९.००वा. भाग्रवे प्रारंभ होईल. गुरुवार, जुलै, २०२२ रोजी साय.५.००वा. भाप्रये समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंगने मत देण्यास असमर्थ होणारे संदस्य त्यांनी त्यांची अनुमती (करिता) किंवा विरोध (विरोधात) गुरुवार, ७ जुलै, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रयेपर्यंत रिमोट ई-वोटिंगने कळवावे. संदर तारीख व वेळेनंतर ई-वोटिंग बंद केले जाईल आणि कोणतीही ई-वोटिंग मान्य असणार नाही. कंपनीचे सदस्यांना मत देण्यासाठी नोंद दिनांव शुक्रवार, ३ जून, २०२२ आहे. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तीने सदर सूचना माहितीकरित

काही प्रश्न असल्यास www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध फ्रिक्कन्टर आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्याया किंवा १८००-२२२-९९८ वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. तसेच सदस्यांना कंपनीवं निबंधक व हस्तांतर प्रतिनिधीकडे investor@bigshareonline.com किंवा कंपनीकडे cs@kamatsindia.com वर संपर्क करता येईल.

रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संघालनाकरिता तपासनिस म्हणून कार्यरत कंपन सचिव में, पूजा सावरकर ॲण्ड असोसिएटस् यांची नियुक्ती केली आहे. नियोजित ठराव जर आवश्यव बहसंख्येने मंजर झाल्यास ते रिमोट ई-वोटिंगच्या अंतिम तारखेला अर्थात गरुवार. ७ जलै. २०२१ रोजी मंजूर झाल्याचे समजले जाईल. टपाल मतदानाचा निकाल तसेच तपासनीसांचा अहवाल कंपनीच्य www.kamatsindia.com वर प्रसिद्ध केला जाईल आणि बीएसई लिमिटेडकडे कळविले जाईल आणि ई-वोटिंग समाप्तीपासून ४८ तासांत www.bseindia.com वर उपलब्ध होईल.

ज्या सदस्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक ठेवीदार सहभागीदार/कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे आवश्यक दस्तावेज जसे सूचना, वार्षिक अहवाल आणि संबंधित पत्र व्यवहार विद्युत स्वरूपा प्राप्त करण्यासाठी नोंद नसेल त्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीच्या cs@kamatsindia.com किया निबंधक व हस्तांतर प्रतिनिधीच्या investor@bigshareonline.com किया डिपॉझिटरी सहमागी

विडली रेस्टॉस्न्टस् लिमिटेडकरित सही/ विधी वही. कामर व्यवस्थापकीय संचालिव डीआयएन:०७०३८५२



ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

(पर्वीची ओएस ऑटो फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) (ऑरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिटेडची उपकंपनी)

कार्यालयः प्लॉट क्र.९४, मरोळ को-ऑमरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी-कुल रोंड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दुर.:+९१-२२-२८५९५०९३/६७०७०१००, फॅक्स:+९१-२२-२८५२८५४९, ई-मेल:info@orixindia.com | www.orixindia.com, सीआखएनः यु७४९००एमएच२००६पीएलसी१६३९३७

(नियम ८(१)) ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **ऑस्क्स लिझींग ॲण्ड फायनान्शिया सर्विसेस इंडिया लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) हल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदार कुलदीप गिरी, रुपा कुलदीप गिरी यांना दिनांक १९ मार्च, २०२० रोजीच्या सूचनेत नमुदप्रमाणे सदर न्चना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ११ **मार्च**, २०२० रोजी देव रक्कम रु.६६,०४,६८८.५१ (रुपये सहासष्ट लाख चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि पैसे एकावत्र फक्त) आणि पुढील याज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहबाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्बये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा दिनांक ४ जून, २०२२ रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही

ववहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यां<mark>नी ऑरिक्स लिझींग ॲण्ड</mark> <mark>नायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड</mark>कडे सूचनेत नमूद ११ मा<mark>र्च,</mark> २०२० रोजी देय रक्षम ह.६६,०४,६८८.५१ तसेच त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तस्तूदीनुसार प्रतिभत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

दुकान क्र.१२, तळमजला, ए१ विंग, स्वप्नकिरण कोहौसोलि., पिम्परी पाडा, दिंडोशी रोड, राणी सती

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०४.०६.२०२२ कर्ज खाते क्र.:एलएन००००००००१४८६२ प्राधिकत अधिकारी

वालचंद पिपलफर्स्ट लिमिटेड

CIN:L74140MH1920PLC000791 **ोंद्रणीकृत कार्यालयः** १ला मजला, करुट्रक्शन हाऊस, ५-बालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दुरः ०२२-६७८१८१८९, फॅक्सः ०२२-२२६१०५७४, ई-मेलः kajal@walchandgroup.com

१०२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे, ई-वोटिंग, नोंद दिनांक आणि अंतिम लाभांश माहितीची सूचना

कंपनीची १०२वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० बून**, २०२२ रोजी स.११.३०**वा. व्हिडीओ कॉन्फर्रास (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या विवीय वर्षांकारेता वार्षिक अहवालासह सदस्यांना दिनांक ६ जून, २०२२ रोजी ई-मेल केलेल्या सूचनेनुसार ज्यवसाय विमर्ष करण्याकारेत सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) दिनांक ०५.०५.२०२२ (सहेवाचिंता परिपत्रक दि.०८.०४.२०२० १३ ax २a२a २१ ax २a२a au au 2a २a२a १३ a१ २a२१ আणि १x १२ २a२१ (एकचितपर्य एमसीए परिपन्नक म्हणून संदर्भीत)) आणि सेबी परिपन्नक दि.१२.०५.२०२० व १५.०१.२०२१ नुसार घेण्यात येणा

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभा व अंतिम नाभांशाच्या देय निर्मित्त २४ जून, २०२२ ते ३० जून, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नींद पुस्तक

क्रंपनी कायदा २०९३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० वेळोवेळी सुधारितप्रमाणे, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोबर रिक्कायरॉरेट्स) रेखुलेशन्स २०१५ चे नियम् ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्थाद्वारे वितरीत सर्वसाधारण सभैवरील सचिवप्रमाण - र नुसार:

- एजीएम स्चनेत नमूद सर्वेसाधारण विषयावर आणि विशेष विषयावर विद्युत स्वरूपाने मतदानाने विभर्ष केले जाईल रिमोट ई-वोटिंग सॉमवार, २७ जून, २०२२ रोजी स.९००वा. प्रारंभ होईल.
- स्मिट हैं -बोटिंग बुधवार, २० ब्हुं, २०२२ रोजी सायं ५,००वा. समाप्त होईल. सभासदांनी हे लक्षात प्याचे की संचालक मंडळाने शुक्रवार, २९ पप्रिल २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत
- वित्तीय वर्ष २०२१-२०२२ करिता अंतिम लाभांशाच्या उद्देशासाठी नींद दिनांक आणि इलेक्टॉनिक माध्यमात् किंवा एजीएममध्ये मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी निश्चित दिनांक गुरुवार, २३ जून, २०२२ आहे आगामी एजीएममध्ये सभासदांनी मंजूर केल्यानंतर अंतिम लाभांश ३० दिवसांच्या आत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिल जाईल ज्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले आहेत. ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांच्यासाठी लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जातील.

भांश मिळण्यास विलंब टाळण्यासाठी. सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरीजसह (जेथे शेअर्स डिमटेरियलाइन्ड स्वरूप वले बातात) आणि कंपनीच्या आरटीए (बेथे वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केले बातात) सह निवासी स्थिती आणि कायम खाते क्रमांक (पॅन) सह देय तारखेला थेट त्यांच्या बॅंक खात्यात लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे केवायसी अद्यतनित करण्याची विनंती केली जाते.

बँक खाते तपशील अपडेट करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

वास्तविक

बँक खाते तपशिल अपडेट करण्याकरिता फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भा प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाज्), जे स्वाक्षरी केलेले विनंतीपत्रासह असावे, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे

- बँक खाते तपशील अपडेट करताना खालील अतिरिक्त तपशील प्रदान करणे आवश्यक आहे ज्या बँकेत तुम्हाला लाभांश मिळवायचा आहे त्या बँकेचे नाव आणि शास्त्रा,
 बँक खात्याचा प्रकार,

भागधारकांकरिता करा. सदस्यांनी लक्षात देवावे की आयकर कायदा, १९६१, वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल

लाभांश देवकाच्या वेळी स्रोतावरील कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. **निवासी भागधारकाकरिता**, कायद्याच्या कलम १९४ अन्त्रये स्रोतावर खालीलप्रमाणे कर वजा केला जाईल:

वैघ स्थायी खाते क्रमांक (पँन) असलेले भागघारक | १०% किंवा भारत सरकारने अधिसृचित केल्याप्रमाणे.

१०२१-२२ दरम्यान कंपनीकडून मिळणारा एकूण लाभांश रु.५,००० पेक्षा जास्त नसेल आणि अशा प्रकरणांमध्ये नेव्हा सदस्य फॉर्म क्रमांक १५जी / फॉर्म क्रमांक १५एच (व्यक्तीच्या ६० वर्षे किंवा त्याहन अधिक वयाच्या व्यक्तीला लागू) प्रदान करत असतील अशा प्रकरणांमध्ये कायदा आणि कायद्याच्या इतर लागू कलमांमध्ये निर्दिष्ट केलेल्या अटींच्या अधीन राहून. रहिवासी सदस्य कर धारणासह कमी / शून्याचा दावा करण्यासाठी कायद्यानुसार विहित केलेली वैध कागदपत्रे देखील सादर करू शकतात, फॉर्म क्रमांक १५वीं/१५एच किंवा वर नमद केल्याप्रमाणे इतर कोणतेहं दस्तऐवज प्रदान करताना सदस्यांसाठी पॅन अनिवार्य आहे. रहिवासी गैर-वैयक्तिक सदस्य (ज्यांना कायद्याच्या कलम १९४ अंतर्गत टीडीएस मधून सूट देण्यात आली आहे किंवा कायद्याच्या कलूम १९६ अंतर्गत समाविष्ट आहे) यांनी वैध कागदोपत्री पुरान्याची स्वयं-साञ्चांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे आणि कायद्याअंतर्गत अशी सूट मिळवण्यासाट बोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे

. असेल. इतर अनिवासी सदस्यांसाठी, टीडीएस २०% (अधिक लागू अधिभार आणि उपकर) दराने असेल किंव कायद्याच्या कलम ९० नुसार, दुहेरी कर टाळण्याच्या कराराच्या (डीटीएए) भारत आणि सस्स्याच्या कर निवासस्यानाच्य देशादरम्यान तस्तुर्दीद्वारे शासित करण्याचा पर्याय असेल, जर ते त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर असतील.

या उद्देशाकरिता, म्हणजे डीटीएए अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, इतर अनिवासी सदस्यांना खालील गोष्टी प्रदान कराव्य

भारतीय आयकर अधिकाऱ्यांनी वाटप केलेल्या पॅन काईची स्वयं-साक्षांकित प्रत. वित्तीय वर्ष २०२१-२०२२ साठी कर रेसिडेन्सी सर्टिफिकेट (टीआरसी) ची रुवयं-साक्षांकित प्रत ज्या सदस्यांच्य

कर निवासस्थानाच्या देशाच्या महसूल प्राधिकरणांकडून प्राप्त केली गेली. फॉर्म १०एफ मध्ये स्व-घोषणा भारतामध्ये कोणतीही करपात्र उपस्थिती किंवा निश्चित आधार / कायमस्वरूपी स्थापना नसल्याबङ्ल सदस्यादां

सदस्याद्वारे फायदेशीर मालकीची स्व-घोषणा, आणि कराराच्या फायद्यासाठी दाचा करण्याची पात्रता, जी कोणत्याह प्रकारे विघडलेली नाही.

कर कमी रोखण्यासाठी कायद्यांतर्गत विहित केलेले इतर कोणतेही दस्तऐवज, लागू असल्यास, भागधारकाद्वार योग्यरित्या प्रमाणित केलेले. प्रदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी त्यांचा पॅन कंपनी/आरटीए (वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्य बाबतीत) आणि डिपॉंझिटरीज (डिमॅंट स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत) अपडेट कराजा. पॅन असलेले निवार्स वैयक्तिक भागधारक आणि जो आयकर भरण्यास जबाबदार नाही तो फॉर्म क्रमांक १५जी/१५एच मध्ये वार्षिक घोषण सबमिट करू शकतो, दि.२३ जून २०२२ रोजी सायं. ५.००वा. पर्यंत kajal@walchandgroup.com वर ई

मेलद्वारे स्रोतावरील कर कपात न केल्याचा लाभ मिळवू शकतो. जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त केले असतील आणि कंपनीचा सदस्य झार असल्यास आणि नोंद दिनांक अर्थात २३ जून, २०२२ रोजी भागधारणा धेतली असल्यास त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठजून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता सविस्तर प्रक्रिया कंपनीच्या https:// www.walchandpeoplefirst.com/investors-relation/ चेबसाईटवर, बीएसईच्या https:// www.bseindia.com वेबसाईटवर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवर देण्यात आले. तथापि बर कोणी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे

मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. सदस्यांनी कपया नोंद घ्याची की:-

उपरोक्त तारीख व वेळेनंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंगपद्धत बंद केली जाईल. सदस्यांना टरावावर दिलेले मत सदस्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार नाही.

रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत संचालित केल्या जाणाऱ्या सभेत उपस्थितीत राहता चेईल परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

नोंद तारखेला भाग हस्तांतरण नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या ज्यक्तींची नाचे नमुद आहेत त्यांन

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग सुविधा आणि एजीएममध्ये ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल. विद्युत स्वरूपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तकारी असल्यास सदस्यांनी www.evotingindia.com च्य

हेल्प सेवशनवर् उपलब्ध भागधारकां करिता ई-वोटिंग मॅन्युअल व फ्रिकेन्टली आस्कड केश्वनस (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evofing@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क (०२२) २३०५ ८५४२ / ४३. विद्युत स्वरूपाने मतदानाच्या युविधेबाबत काही तकारी असल्यास कृपया श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक (सीडीएसएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मबला मरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंडस, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल करावा किया संपर्क (०२२) २३०५ ८५४२ / ४३

वर संपर्क करावा. रिमोट ई-व्होटिंगच्या तपशीलांसाठी, कृपया एजीएमची सूचना पहा

सदस्यांनी खालील ठिकाणी संपर्क करावा: श्रीमती काजल सुदानी

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पत्ताः १ला मजला, कन्स्ट्रवशन हाऊस, ५-वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दुर.:०२२-६७८१८१८१

ई-मेलःkajal@walchandgroup.com

मंडळाच्या आदेशान्वरं वालचंद पिपलफर्स्ट लिमिटेडकरित

पळवी झा उपाध्यक्षा व व्यवस्थापिकय संचालिक डीआयएन:०००६८४८३

दिनांकः ०८ जून, २०२२

ठिकाणः मुंबई

पुढील अधिक माहितीकरिता कृपया भेट द्या: www.walchandpeoplefirst.com www.bseindia.com

सदर कर्जदार यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार/मालमलेचे मालक

मार्ग, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ येथील स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

आपले विश्वार

ऑरिक्स लिझींग ॲण्ड फायनान्शियल सर्विसेस इंडिया लिमिटेड

। भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

सर्व सदस्यांना सचित करण्यात येत आहे की.

प्रति शेअर रू.१.२५ च्या अंतिम लाभांशाची शिफारस केली आहे.

सर्वे आवश्यक तपशील कंपनीच्या आरटीए ला (investor@bigshareonline.com वर विनंती पाठवावे.

कोअर बैंकिंग सोल्युशन्तच्या अंमलबजावणीनंतर त्यांच्या बैंकानी वाट्य केलेला बैंक खाते क्रमांक
 ९ अंकी एमआयसीआर सांकेतांक क्रमांक
 ११ अंकी आयएकएससी

 पहिल्या सदस्याचे नाव असलेली रद्द केलेल्या चेकची ई-स्कॅन केलेली प्रत. कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारांच्या माध्यमात्न तुमचा विद्युत बँक आदेश अपडेट डिमॅट

२०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश सभासदांच्या हातात करपात्र असेल. त्यामुळे कंपनीला आयटी कायद्याच्या तस्तुदीनुसार, खालील परिच्छेदांमध्ये नमुद केल्याप्रमाणे विहित दराने भागधारकांन

ज्या भागघारकाकडे पॅन/वैद्य पॅन नाही २०% किंवा भारत सरकारने अधिसूचित केल्याप्रमाणे. तथापि, रहिवासी वैयक्तिक सदस्यास देय लाभांशावर कोणताही कर कापला जाणार नाही जर त्यांना विस्तीय वर

अनिवासी सदस्यांसाठी, कलम १९५ आणि कायद्याच्या इतर लागू कलमांनुसार कर रोखणे आवश्यक आहे. एकपीआय/ एफआयआय करिता , टीडीएस कायद्याच्या कलम १९६डी नुसार २०% (अधिक लागू अधिभार समाप्ती उपकर) दरान